

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय
आश्रमशाळा / वसतीगृहातील विद्यार्थ्यांना
देण्यात येणा-या आहाराचे प्रमाण ठरविणे.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन शुध्दीपत्र क्रमांक: याचिका-२००९/प्र.क्र.४८/का.१३

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक : २३ डिसेंबर, २००९

वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक : याचिका-२००८/प्र.क्र.४८ /का.१३,
दिनांक २१ डिसेंबर, २००९.

शासन शुध्दीपत्र :- संदर्भाधिन शासन निर्णयातील परिच्छेद क्र.५ व ७ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तसेच नविन सूचनाही देण्यात येत आहेत.

“अंडी खरेदी करतांना साधारणात: १०० अंड्यांच्या भावाप्रमाणे खरेदी करावी. १०० अंड्यांचा भाव रुपये ३००/- ते ३५०/- इतका असतो. त्याप्रमाणे स्थानिक बाजारभावानुसार १०० अंड्यांची रुपये ३००/- ते ३५०/- पर्यंत दराने स्थानिक बाजारातून खरेदी करण्यात यावी. जर काही ठिकाणी अंड्यांची किंमत यापेक्षा कमी असेल, तर कमी भावाने स्थानिक बाजारातून खरेदी करावी. अंड्यांचा साठा १ आठवड्यापेक्षा जास्त काळावधीकरीता करू नये. ”


“केळी खरेदी करताना स्थानिक बाजारातून प्रति डझन रु.२४/- पर्यंत खरेदी करण्यात यावी. जर काही ठिकाणी केळ्याची किंमत यापेक्षा कमी असेल, तर कमी भावाने स्थानिक बाजारातून खरेदी करावी. ”

२. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संयुक्तरित्या मुख्याध्यापक, अधीक्षक, स्त्री अधीक्षिका यांची राहिल. तसेच वसतिगृहाबाबत गृहपाल व त्यांचे लिपिक यांची संयुक्तरित्या जबाबदारी राहिल.

३. आश्रमशाळेच्या बाबतीत भाजीपाला देयके ज्या पध्दतीने अदा केली जातात त्याच पध्दतीने दुध, अंडी व केळी यांच्या खरेदीची देयके अदा करण्यात यावीत.

४. सदर शासन शुध्दीपत्र महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आले असून त्याचा संगणक संकीर्तक क्र २००९१२२२१८२३५९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(डॉ. पी.एस. मीना)

प्रधान सचिव

प्राति,

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक.

प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
व्यवस्थापकीय संचालक, महा. राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर/नाशिक/ठाणे/अमरावती.
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
शिक्षण संचालक, (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
जिल्हा पुरवठा अधिकारी, नागपूर/नाशिक/ठाणे/अमरावती.
वित्त विभाग(व्यय-१४/अर्थसंकल्प-१७), मंत्रालय, मुंबई.
अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा. प्रधान सचिव, आ.वि. यांचे स्वीय सहाय्यक
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
सहसचिव/उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती का-१३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.